

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची
राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: अमृत २०१५/ प्र.क्र.१९७/ नवि ३३
शहीद भगतसिंग चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: १३ ऑक्टोबर, २०१५

वाचा -

१) केंद्र शासनाच्या अमृत अभियानाच्या जून, २०१५ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना.

प्रस्तावना -

शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नागरी परिवहन पुरविणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरीबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे हे देशाचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरांमध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारण करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे इ. उद्दीष्टे साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने अमृत अभियान हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अमृत अभियानाची देशभरात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सुचना दिनांक २५ जून, २०१५ रोजी केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार अमृत (Atal Mission for Rejuvenation and Urban transformation) अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबींचा विचार करून, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान राज्यामध्ये एक अभियान म्हणून राबविण्यास शासन मान्यता देत आहे. केंद्र शासनाच्या अमृत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येईल.

२. सदर अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

(१) अमृत अभियानाची उद्दीष्टे :

अ. शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नागरी परिवहन पुरविणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरीबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे

ब. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरांमध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारण करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे.

(२) अमृत अभियानाची व्याप्ती:

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील ४३ शहरांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून कळविण्यात आल्यानुसार राज्यातील ४३ शहरांची यादी यादी परिशिष्ट-अ येथे जोडलेली आहे.

(३) स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी:

सदर अभियान हे सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी संपुर्ण देशामध्ये राबविण्यात येणार आहे.

(४) अभियानाचे घटक :

अमृत अभियानांतर्गत खालीलप्रमाणे घटकांचा समावेश असणार आहे.

अ. पाणीपुरवठा:- पाणीपुरवठा वृद्धीबदल (Water Supply Augmentation), जलशुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणा (Water Treatment), मीटरींग, जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पुर्नजीवीकरण,जलस्रोतांचे पुर्नजिविकरण व भुजल पातळी वाढीचे उपक्रम,दुर्गम शहरे,पर्वतीय व किनार पट्टीवरील शहरेतसेच ज्या शहरामध्ये पाण्याच्या गुणवत्तेचाची समस्या अशा शहरामधील विशेष पाणीपुरवठा योजना इत्यादी.

ब. मलनिस्सारण:- विकेंद्रीत भुयारी गटार योजना, जुन्या मलनिस्सारण योजनांचा वृद्धीबदल, मलप्रक्रिया केंद्रे, जुन्या मलनिस्सारण योजनांचे व मलप्रक्रिया केंद्रांचे पुनर्वसन,पाण्याचा पुर्नवापर व पुर्नप्रक्रिया इत्यादी

क. मलप्रक्रिया: मलप्रक्रिया व्यवस्थापन, गटारे व सेप्टिक टँक यांची यांत्रिक व जैविक स्वच्छता इत्यादी

ड. पर्जन्य जलवाहिनी: पूरनिर्मूलनासाठी पर्जन्य जलवाहिनी बांधकाम इत्यादी

इ. नागरी वाहतूक: अंतर्गत जलवाहतूकीची साधने, बसेस, पदपथ, वॉकवेज, साईडवॉक, फुट ओव्हर ब्रीज, नॉन मोटोराइज्ड ट्रान्सपोर्ट, बहुमजली वाहनतळ, बस रॅपिड ट्रांझिट सिस्टीम(बीआरटीएस) इत्यादी

फ. हरित क्षेत्र व बगीचे इत्यादी

ग. सुधारणा(रिफॉर्म्स) व्यवस्थापन व सपोर्ट:

स्वतंत्र सुधारणा पर्यवेक्षण यंत्रणा,(IRMA)

ह. क्षमता बांधणी: १. व्यैयक्तिक २. संस्थात्मक

(५) अमृत अभियानासाठी संस्थात्मक संरचना :

(अ) राज्यस्तर:

(१) मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती:

अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी, मार्गदर्शन व संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१) मुख्यसचिव	अध्यक्ष
२) अ.मु.स. (वित्त)	सदस्य
३) अ.मु.स.सचिव (नियोजन)	सदस्य*
४) प्रधान सचिव (नगर विकास-१)	सदस्य*
५) प्रधान सचिव (गृहनिर्माण)	सदस्य
६) प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता)	सदस्य
७) प्रधान सचिव (पर्यावरण विभाग)	सदस्य
८) प्रधान सचिव (वन विभाग)	सदस्य
९) केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी	सदस्य
१०) आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय	सदस्य
११) सचिव नगर विकास विभाग(२)	सदस्य सचिव
१) (*मध्ये नमूद सदस्य केंद्र शासनाने विहित केल्याव्यतिरिक्त आहेत.)	
२) याव्यतिरिक्त अन्य विभागाचे प्रतिनिधी/विशेषज्ञ सदस्यांची आवश्यकता भासल्यास राज्य उच्चाधिकार समिती सदर सदस्यांची निवड करण्यास सक्षम असेल.	

राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची कार्यकक्षा:

- i. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अमृत अभियानाची राज्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक संनियंत्रण, मार्गदर्शन करणे.
- ii. अभियान शहराच्या सेवास्तर अंतर, क्षमता बांधणी, नागरी सुधारणांची पूर्तता व वित्तिय नियोजना इत्यादी बाबत नागरी स्थानिक स्वराज संस्थांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
- iii. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनांच्या आधारे राज्यातील नागरी शहरातील उपलब्ध स्रोत व प्रकल्पांचे प्राधान्य लक्षात घेउन अभियान शहरांनी तयार केलेल्या सेवास्तर सुधारणा आराखड्याच्या अनुषंगाने अभियानाच्या प्रत्येक वर्षी राज्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे.
- iv. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीने दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने प्रकल्पांना मान्यता देणे व त्याचा समावेश राज्य वार्षिक कृती आराखडयामध्ये करणे.
- v. अभियानांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या पुढील निधी वितरणाच्या मागणीबाबत नागरी स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रस्तावाची शिफारस केंद्र शासनास करणे.
- vi. केंद्र शासनाकडून प्राप्त निधी व त्याप्रमाणात राज्य हिश्याचा निधी विहित कालावधीत अभियान शहरास/संबंधित अंमलबजावणी यंत्रणेस प्राप्त होण्याबाबतीत संनियंत्रण करणे.
- vii. अभियानांच्या अनुषंगाने सुधारणा अंमलबजावणी आराखडा, सुधारणांची अंमलबजावणी, प्रकल्प अंमलबजावणी, क्षमता बांधणी कार्यक्रम यांच्या अनुषंगाने केलेल्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेणे.
- viii. सदर अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील विविध विभागांच्यामध्ये आवश्यक समन्वय व नियोजनाबाबत सहभाग याबाबत आवश्यक कार्यवाही करणे.

- ix. अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित होणारे कायदेशीर प्रकरणाबाबत आवश्यक ते संनियंत्रण करणे.
- x. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने प्रकल्प आखणी,विकास विषयक सहाय्य अभियान शहरांना करण्यासाठी प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा तसेच प्रकल्प व्यवस्थापन कक्ष निर्माण करून त्याअनुषंगाने आवश्यक कंत्राटी पदभरतीबाबतचा निर्णय घेण्याबाबत राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती सक्षम असेल.

(२) सचिव नवि-२ यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समिती:

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अमृत अभियानांतर्गत अभियान शहराने तयार केलेल्या येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे तांत्रिक व वित्तीय मुल्यांकन करण्याकरिता विविध विभाग/यंत्रणांची मिळून खालीलप्रमाणे राज्यस्तरीय तांत्रिक समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१.सचिव नगरविकास-२	अध्यक्ष
२.अपर मुख्य सचिव,वित्त विभाग	सदस्य
३.अपर मुख्य सचिव,नियोजन विभाग	सदस्य
४.अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
५. प्रधान सचिव,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग	सदस्य
६.प्रधान सचिव,महसुल विभाग	सदस्य
७.प्रधान सचिव,जलसंपदा विभाग	सदस्य
८.प्रधान सचिव,उर्जा विभाग	सदस्य
९.प्रधान सचिव,गृहनिर्माण विभाग	सदस्य
१०.प्रधान सचिव,परिवहन विभाग	सदस्य
११.केंद्र शासनाच्या CPHEEO चे प्रतिनिधी	सदस्य
१२. मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण	सदस्य
१३. मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
१४.संचालक,नगर रचना	सदस्य
१५.प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक यंत्रणेचे सक्षम प्राधिकारी	सदस्य सचिव *

प्रथम वर्षामध्ये पाणी पुरवठा व अनुषंगिक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे प्रथम वर्षासाठी सदर समितीचे सदस्य सचिव असतील यापुढील वर्षात प्रकल्प निहाय सक्षम तांत्रिक प्राधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील.

(३) राज्य अभियान संचालक:

अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभियान संचालक म्हणून सचिव,नगर विकास विभाग-२ यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

(ब) जिल्हा स्तर:

अमृत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तर आढावा व संनियंत्रण समिती :

अमृत अभियानांतर्गत प्रकल्पांच्या प्रगतीचा व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर खालीलप्रमाणे जिल्हास्तर आढावा व संनियंत्रण समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहिल.

१.संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी	अध्यक्ष
२.संबंधित जिल्ह्यातील संसद सदस्य	सह-अध्यक्ष
३.संबंधित जिल्ह्यातील अभियान शहरांचे महापौर/नगराध्यक्ष	सदस्य
४.संबंधित जिल्ह्यातील अभियान शहरांचे आयुक्त/मुख्याधिकारी	सदस्य
५.संबंधित जिल्ह्यातील संबंधित अंमलबजावणी यंत्रणेचे प्रतिनिधी	सदस्य
६.जिल्हा प्रशासन अधिकारी	सदस्य सचिव

सदर समिती जिल्ह्यातील अमृत अभियानाच्या अंमलबजावणी व प्रगतीचा आढावा घेईल व आवश्यक संनियंत्रण करेल. वेळोवेळी नियमितपणे राज्य अभियान संचालकांना MIS Report सादर करेल.

(६) अमृत अभियानाची कार्यपध्दती:

- केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अमृत अभियानांतर्गत अभियान शहरांनी अभियानामध्ये समाविष्ट असलेल्या घटकांसाठी सेवास्तर सुधारणा आराखडा (सर्व्हिस लेव्हल इंप्रोव्हमेंट प्लॅन)(स्लिप) तयार करणे आवश्यक असणार आहे. सदर सेवास्तर आराखड्याच्या आधारे राज्य शासनामार्फत प्रतिवर्षासाठी तयार करण्यात येणारा एकत्रित राज्य वार्षिक कृती आराखडा (स्टेट अन्वुअल अॅक्शन प्लॅन)(सॅप) केंद्र शासनास राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत सादर करण्यात येईल.सदर आराखड्याच्या आधारे केंद्र शासनाकडून सदर अभियानासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे.

(७) अमृत अभियानाचा वित्तीय आकृतीबंध

- केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत केंद्र शासन,राज्य शासन व संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी उभा करावयाच्या निधीबाबत खालीलप्रमाणे घटकनिहाय वित्तीय आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र	बाब	शहराचा प्रकार	केंद्र शासन हिस्सा प्रकल्प किंमतीच्या प्रमाणात	राज्य शासन हिस्सा प्रकल्प किंमतीच्या प्रमाणात	नागरी स्थानिक स्वराज संस्था हिस्सा प्रकल्प किंमतीच्या प्रमाणात
१	पाणीपुरवठा त्याअनुषंगिक प्रकल्प,मलनिस्सारण,मलव्यवस्थान,पर्जन्य जलवाहिनी,नागरी परिवहन विषयक प्रकल्प	१० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे	प्रकल्प किंमतीच्या १/३ (३३.३३ टक्के)	प्रकल्प किंमतीच्या (१६.६७ टक्के)	प्रकल्प किंमतीच्या १/२ (५० टक्के)
		१० लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे	प्रकल्प किंमतीच्या १/२ (५० टक्के)	प्रकल्प किंमतीच्या १/४ (२५ टक्के)	प्रकल्प किंमतीच्या १/४ (२५ टक्के)
२	हरित क्षेत्रे विकास,लहान मुलांसाठी सुविधा असलेले बगीचे विकास	सर्व अभियान शहरे	प्रकल्प किंमतीच्या १/२ (५० टक्के)	प्रकल्प किंमतीच्या १/४ (२५ टक्के)	प्रकल्प किंमतीच्या १/४ (२५ टक्के)
३	क्षमता बांधणी व सुधारणा सहाय्य		१०० टक्के	०	०
४	प्रशासकीय व कार्यालयीन खर्च		१०० टक्के	०	०

उपरोक्त निश्चित केलेल्या वित्तिय आकृतीबंधाच्या प्रमाणातच निधी अभियाना अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज संस्थांना वितरीत केला जाणार असून याव्यतिरिक्त आवश्यक अतिरिक्त निधी संबंधित शहरांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.

(८) अभियानाचा नियतव्यय

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या प्रमाणात राज्य शासनाने निश्चित केलेल्या वित्तीय आकृतीबंधानुसार आवश्यक नियतव्यय अभियान कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(९) अमृत अभियानांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे विभाजन:

सदर अभियानांतर्गत प्राप्त होणाऱ्या वार्षिक अभियान निधीचे विभाजन खालीलप्रमाणे राहिल.

अ.क्र.	बाब	निधीचे प्रमाण (टक्के)
१	प्रकल्प निधी	८० टक्के
२	सुधारणांसाठी प्रोत्साहन निधी(Incentive Reforms)	१० टक्के
३	राज्य प्रशासकीय व कार्यालयीन खर्च	८ टक्के
४	केंद्र शासन प्रशासकीय व कार्यालयीन खर्च	२ टक्के
एकूण		१०० टक्के

राज्य शासन/नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाचा निधी हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे वापरण्यात येईल.

(१०) अमृत अभियानांतर्गत प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा

राज्यात अमृत अभियानामध्ये समाविष्ट असलेल्या राज्यातील क व ड वर्ग महानगरपालिका व नगरपरिषदांचे पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, मलव्यवस्थापन विषयक व त्या अनुषंगिक प्रकल्पांचे नियोजन, कार्यान्वयन, पर्यवेक्षण व अंमलबजावणी प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३ टक्के इतके प्रकल्प व्यवस्थापन शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर उर्वरीत अभियान शहरांनी त्यांच्या प्रकल्पांचे कार्यान्वयन संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणेमार्फत करावे.

(११) सदरचा शासन निर्णय हा नियोजन, वित्त विभाग यांच्या अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौ.सं.२८४/१४४४, दि.१४.८.२०१५, अनौ.३८३/व्यय-३/दि.१४.८.२०१५ व पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अभिप्रायांचा विचार करून व राज्य मंत्रीमंडळाने दिनांक ३०/०९/२०१५ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१०१३१८०३२९१७२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.श गोखले)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानसभा, यांचे खाजगी सचिव
४. मा.विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे खाजगी सचिव
५. मा. मंत्री, वित्त व नियोजन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा.मंत्री, उद्योग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव (उर्वरीत सर्व), मंत्रालय, मुंबई.
१०. मा. राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
११. मा. राज्यमंत्री सर्व विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१२. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
१३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. अप्पर मुख्य सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. अप्पर मुख्य सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. प्रधान सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई.
१९. प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. प्रधान सचिव, उर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. प्रधान सचिव, परिवहन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. प्रधान सचिव, नगर विकास विभाग-१, मंत्रालय, मुंबई.

२३. प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२४. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता, मंत्रालय, मुंबई
२५. सचिव (नगर विकास-२), मंत्रालय, मुंबई.
२६. सचिव, वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२७. आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
२८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
२९. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
३०. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
३१. सर्व विभागीय आयुक्त.
३२. सर्व जिल्हाधिकारी.
३३. उप सचिव (अर्थसंकल्प), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
३४. उपसचिव(रोख शाखा), नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
३५. आयुक्त, सर्व महानगरपालिका.
३६. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
३७. निवडनस्ती (नवि-३३).

परिशिष्ट अ

अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजना

केंद्र शासनाकडून कळविण्यात आल्यानुसार योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या शहरांची नावे

अनु क्रमांक	शहराची नावे
१.	बृहन्मुंबई महानगरपालिका
२.	पुणे महानगरपालिका
३.	नागपूर महानगरपालिका
४.	ठाणे महानगरपालिका
५.	पिंपरी चिंचवड महानगरपालिका
६.	नाशिक महानगरपालिका
७.	कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
८.	वसई-विरार महानगरपालिका
९.	औरंगाबाद महानगरपालिका
१०.	नवी मुंबई महानगरपालिका
११.	सोलापूर महानगरपालिका
१२.	मिरा-भाईंदर महानगरपालिका
१३.	भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
१४.	अमरावती महानगरपालिका
१५.	नांदेड-वाघाळा महानगरपालिका
१६.	कोल्हापूर महानगरपालिका
१७.	उल्हासनगर महानगरपालिका
१८.	सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
१९.	मालेगाव महानगरपालिका
२०.	जळगाव महानगरपालिका
२१.	अकोला महानगरपालिका
२२.	लातूर महानगरपालिका
२३.	धुळे महानगरपालिका
२४.	अहमदनगर महानगरपालिका
२५.	चंद्रपूर महानगरपालिका
२६.	परभणी महानगरपालिका
२७.	इचलकरंजी नगरपरिषद
२८.	जालना नगरपरिषद

२९.	अंबरनाथ नगरपरिषद
३०.	भुसावळ नगरपरिषद
३१.	पनवेल नगरपरिषद
३२.	कुळगाव-बदलापूर नगरपरिषद
३३.	बीड नगरपरिषद
३४.	गोंदिया नगरपरिषद
३५.	सातारा नगरपरिषद
३६.	बार्शी नगरपरिषद
३७.	यवतमाळ नगरपरिषद
३८.	अचलपूर नगरपरिषद
३९.	उस्मानाबाद नगरपरिषद
४०.	नंदूरबार नगरपरिषद
४१.	वर्धा नगरपरिषद
४२.	उदगीर नगरपरिषद
४३.	हिंगणघाट नगरपरिषद